

EXPRESS LASIKARAN WINDOW

Concept Note

केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या हेतूने प्रशासकीय यंत्रणा जोमाने काम करीत आहे. परंतु या यंत्रणेला विविध सामाजिक संस्था, मोठमोठ्या कंपन्या यांनीही सहकार्य केल्यास, लसीकरण मोहीमेला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होईल आणि लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविता येईल.

पुणे जिल्ह्याच्या प्रशासनाने दररोज एक लाख लसीकरणाचे लक्ष्य समोर ठेवले आहे. दिवसेंदिवस एकीकडे वाढत असलेली रुग्णसंख्या आणि दुसरीकडे लसीकरणासाठी केंद्रांवर होणारी गर्दी. यामुळे रुग्णालयांवर येणारा ताण कमी करण्यासाठी व लसीकरण सुरळीत पडण्यासाठी भारतीय जैन संघटना (BJS) आणि फोर्स मोटर्स लिमिटेड पुणे महानगरपालिकेच्या शासकीय रुग्णालयातील ४० लसीकरण केंद्रांवर सहकार्य करीत आहे. यामुळे केंद्रांवर होणारी गर्दी नियंत्रित होऊन लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढून, जास्त लोकांचे लसीकरण होण्यास मदत होत आहे. पुणे जिल्हा देशातील सर्वाधिक लसीकरण करणारा जिल्हा म्हणून होण्यास याचा हातभार लागला आहे.

यातून मिळालेल्या अनुभवावरून, इतर जिल्ह्यांही जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करायचे लक्ष्य समोर ठेवल्यास, विविध कंपन्या/ संस्थांच्या मदतीने ते सहज गाठता येईल. यासाठी अशा कंपन्यांना/संस्थांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा असेल तर, एक वेगळ्या प्रकारची अभिनव मोहीम राबविणे गरजेचे आहे. या अनुषंगाने भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स लिमिटेड यांनी "Express LasikaranWindow" हि मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे एक जनआंदोलन उभे होऊन जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करता येईल आणि आपापल्या जिल्ह्याचे अपेक्षित लक्ष्य सहज साधता येईल.

Express Lasikaran Window

ज्या कंपनीचे १०० पेक्षा अधिक कर्मचारी, जे ४५ वयापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि लस घेऊ इच्छित आहेत अशा कंपनी 'Express Lasikaran Window' या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यामुळे अशा कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण विनामूल्य आणि त्वरीत करून घेता येईल.

Express Lasikaran Window कार्यपद्धती

आपल्या जिल्ह्यातील ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगाने लसीकरण करून घ्यावयाचे असेल अशा कंपन्यांना हे लसीकरण वेगाने करून घेण्यासाठी खालील बाबींची पूर्तता करावी लागेल.

- लसीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये Data Entry Operator आणि Laptop पुरवावेत. (कमीतकमी एक महिन्यासाठी एक Data Entry Operator उपलब्ध करून द्यावा.)
- लसीकरणासाठी नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून द्यावा. (यासाठी करार पद्धतीने नर्सिंग मिळतात. किमान एक नर्स कमीतकमी एक महिन्यासाठी तरी उपलब्ध करून द्यावी.)
- Crowd Management व Social Distancing Maintain करण्यासाठी आपल्या कंपनीच्या स्टाफपैकी एक/दोन व्यक्ती उपलब्ध करून द्याव्यात.
- जर कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी चहापाणी/नाश्याची व्यवस्था करणार असतील तर, तिथे लसीकरणासाठी आलेल्या इतर लोकांसाठीसुद्धा तीच व्यवस्था त्यांनी करावी म्हणजे समानता राखली जाईल.

अशा पद्धतीने प्रशासनाच्या लसीकरणाच्या या महायज्ञामध्ये प्रत्येक कंपन्यांनी/ संस्थांनी योगदान दिले तरच हा यज्ञ पूर्ण होऊ शकेल. याहेतूने विविध कंपन्या/ संस्थांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे कार्य बीजेएस आणि फोर्स मोटर्स लिमिटेड यांच्या माध्यमाने केले जाईल.

ज्या कंपन्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, ते बीजेएसच्या खालील पत्त्यावर संपर्क साधतील.

पत्ता :

भारतीय जैन संघटना,
मुथ्था चेंबर्स २, आठवा मजला,
सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६.

संपर्कव्यक्ति :

प्रकल्प समन्वयक - श्री. विपुल फडतरे
मोबाईल क्रमांक-८३२९१६१२७५
ईमेल आईडी -expresslasikaran@bjsindia.org

